

राज्यातील १३२ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण  
संस्थांच्या नांव बदलण्यास मान्यता देणेबाबत

महाराष्ट्र शासन  
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग,  
शासन निर्णय क्रमांक आयटीआय-२०२४/प्र.क्र.१२४/व्यशि-३,  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.  
दिनांक : १५ जानेवारी, २०२५

**प्रस्तावना :-**

राज्यात शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमार्फत (आयटीआय) शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेतर्गत (CTS) प्रशिक्षण देण्यात येते. या योजनेचा मुख्य उद्देश हा युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देवून त्यांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी सक्षम बनविणे व खाजगी औद्योगिक आस्थापनांना लागणाऱ्या कुशल मनुष्यबळाचा पुरवठा करणे असा आहे. सद्यस्थितीत राज्यात ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व ५८५ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था कार्यरत आहेत.

२. दि. ०८ ऑक्टोबर, २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार मा. मंत्री (कौ.रो.उ. व ना.) विभाग यांची एकसदस्यीय समिती त्या जिल्हयाचे पालकमंत्री यांच्याशी विचारविनिमय करून नावात बदल करणेबाबत निर्णय घेण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला आहे.त्या अनुषंगाने १३२ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची नावे बदलण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

**शासन निर्णय :**

राज्यातील १३२ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे नांव बदलण्यास खालीलप्रमाणे मान्यता देण्यात येत आहे.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्रस्तावित जिल्हा निहाय नावांची यादी		
अ. क्र.	पूर्वीचे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नाव	औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नवीन नाव
१	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अकोला, जि. अकोला	सम्राट चंद्रगुप्त मौर्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अकोला, जि. अकोला
२	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अकोट, जि. अकोला	विक्रम सारा भाई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अकोट, जि. अकोला
३	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बाळापूर, जि. अकोला	आर्यभट्ट शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बाळापूर, जि. अकोला
४	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बार्शीटाकळी, जि. अकोला	रामकृष्ण परमहंस शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बार्शीटाकळी, जि. अकोला
५	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मूर्तिजापूर, जि. अकोला	डॉ. सतीश धवन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मूर्तिजापूर, जि. अकोला
६	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पातूर, जि. अकोला	राजा रवि वर्मा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पातूर, जि. अकोला

७	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चांदूर रेल्वे, जि. अमरावती	डॉ. सी. व्ही. रमण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चांदूर रेल्वे, जि. अमरावती
८	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शिरोळ, जि. कोल्हापूर	खाशाबा जाधव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शिरोळ, जि. कोल्हापूर
९	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तुर्केवाडी, जि. कोल्हापूर	स्वरगंधर्व सुधीर फडके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तुर्केवाडी, जि. कोल्हापूर
१०	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी), देसाईगंज, जि. गडचिरोली	इंदुताई नाकाडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी), देसाईगंज, जि. गडचिरोली
११	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी), धानोरा, जि. गडचिरोली	टिपागड गुरुबाबा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी), धानोरा, जि. गडचिरोली
१२	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी), एटापल्ली, जि. गडचिरोली	राजाराम जम्बोजवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी), एटापल्ली, जि. गडचिरोली
१३	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी), कोरची, जि. गडचिरोली	जगदेवराव उराव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी), कोरची, जि. गडचिरोली
१४	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी), कुरखेडा, जि. गडचिरोली	विर नारायणसिंह उईके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी), कुरखेडा, जि. गडचिरोली
१५	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी), आल्लापल्ली, जि. गडचिरोली	राजे विश्वेशराव अत्राम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी), आल्लापल्ली, जि. गडचिरोली
१६	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी), चामोर्शी, जि. गडचिरोली	विठोबाजी लठारे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी), चामोर्शी, जि. गडचिरोली
१७	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी), अर्जुनी मोरगाव, जि. गोंदिया	क्रांतिकारी चंद्रशेखर आझाद शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी), अर्जुनी मोरगाव, जि. गोंदिया
१८	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आमगाव, जि. गोंदिया	डॉ. मनमोहनजी सोनी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आमगाव, जि. गोंदिया
१९	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सडक अर्जुनी, जि. गोंदिया	रंभाजी राव बापू दिक्षित शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सडक अर्जुनी, जि. गोंदिया
२०	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तिरोडा, जि. गोंदिया	चुडामन बुवा डाकराम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तिरोडा, जि. गोंदिया
२१	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गोंदिया, जि. गोंदिया	महर्षि अरविंद शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गोंदिया, जि. गोंदिया
२२	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गोरेगाव, जि. गोंदिया	सम्राट विक्रमादित्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गोरेगाव, जि. गोंदिया
२३	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पालांदूर, ता. देवरी, जि. गोंदिया	महर्षि दधीचि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पालांदूर, ता. देवरी, जि. गोंदिया
२४	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर	स्व. यशवंत बाजारे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर

२५	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मूल, जि. चंद्रपूर	मा. सा. कन्नमवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मूल, जि. चंद्रपूर
२६	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सिंदेवाही, जि. चंद्रपूर	रामभाऊ बोंडाळे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सिंदेवाही, जि. चंद्रपूर
२७	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी), गोंडपिपरी, जि. चंद्रपूर	नल-नील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी), गोंडपिपरी, जि. चंद्रपूर
२८	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी) राजुरा जि. चंद्रपूर	लाला लाजपत राय शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी) राजुरा जि. चंद्रपूर
२९	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर, जि. चंद्रपूर	ऋषि अगस्त्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर, जि. चंद्रपूर
३०	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नागभीड, जि. चंद्रपूर	आचार्य प्रफुल्ल चंद्र रे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नागभीड, जि. चंद्रपूर
३१	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सावली, जि. चंद्रपूर	क्रांतिकारी खुदीराम बोस शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सावली, जि. चंद्रपूर
३२	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वरोरा, जि. चंद्रपूर	गजानन पेंढारकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वरोरा, जि. चंद्रपूर
३३	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर	लोकनेते स्व. रंगनाथ मुरलीधर वाणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर
३४	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोदवड, ता. बोदवड, जि. जळगाव	परमवीर चक्र विजेता कॅप्टन विक्रम बत्रा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोदवड, ता. बोदवड, जि. जळगाव
३४	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जामनेर, ता. जामनेर, जि. जळगाव	स्व. हरिभाऊ रामकृष्ण बारी, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जामनेर, ता. जामनेर, जि. जळगाव
३६	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पारोळा, ता. पारोळा, जि. जळगाव	हरी नारायण आपटे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पारोळा, ता. पारोळा, जि. जळगाव
३७	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पाचोरा, ता. पाचोरा, जि. जळगाव	स्व. विश्राम रावजी काळे गुरुजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पाचोरा, ता. पाचोरा, जि. जळगाव
३८	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अंबड, जि. जालना	महर्षी कणाद शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अंबड, जि. जालना
३९	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भोकरदन, जि. जालना	स्वातंत्र्य सेनानी पुंडलिक हरी दानवे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भोकरदन, जि. जालना
४०	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जाफ्राबाद, जि. जालना	कानिफनाथ महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जाफ्राबाद, जि. जालना
४१	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मंठा, जि. जालना	संत ईश्वरसिंग महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मंठा, जि. जालना

४२	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, परतूर, जि. जालना	स्व. दत्ताजी भाले शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, परतूर, जि. जालना
४३	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बदनापूर, जि. जालना	महर्षि चरक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बदनापूर, जि. जालना
४४	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लोहारा, जि. धाराशिव	स्वामी रामानंद तीर्थ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लोहारा, जि. धाराशिव
४५	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, परांडा, जि. धाराशिव	कल्याणस्वामी महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्था परांडा, जिल्हा धाराशिव
४६	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उमरगा, जि. धाराशिव	हुतात्मा वेदप्रकाश शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उमरगा, जि. धाराशिव
४७	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वाशी, जि. धाराशिव	जैन मुनी कुलभूषण-देशभूषण औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वाशी, जि. धाराशिव
४८	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शिंदखेडा, ता. शिंदखेडा, जि. धुळे	सहकार महर्षी दादासाहेब रावल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शिंदखेडा, ता. शिंदखेडा, जि. धुळे
४९	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, (आदिवासी आश्रमशाळा), मांडवी, ता. अक्राणी, जि. नंदुरबार	परमवीर चक्र मेजर होशियार सिंह शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, (आदिवासी आश्रमशाळा), मांडवी, ता. अक्राणी, जि. नंदुरबार
५०	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, (आदिवासी आश्रमशाळा), शिरवे, ता. तळोदा, जि. नंदुरबार	संत गोविंद महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, (आदिवासी आश्रमशाळा), शिरवे, ता. तळोदा, जि. नंदुरबार
५१	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हिंगणा, जि. नागपूर	श्री संत गमाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हिंगणा, जि. नागपूर
५२	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कळमेश्वर, जि. नागपूर	स्व. आप्पा साहेब हळदे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कळमेश्वर, जि. नागपूर
५३	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कुही, जि. नागपूर	श्री संत रुख्खड महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कुही, जि. नागपूर
५४	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नरखेड, जि. नागपूर	श्री अमृत महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नरखेड, जि. नागपूर
५५	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सावनेर, जि. नागपूर	स्व. अण्णाजी कुबिटकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सावनेर, जि. नागपूर
५६	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उमरेड, जि. नागपूर	स्व. भैयाजी दाणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उमरेड, जि. नागपूर
५७	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, काटोल, ता. काटोल, जि. नागपूर	महर्षी पतंजली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, काटोल, ता. काटोल, जि. नागपूर
५८	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी आश्रमशाळा), बेलदा, जि. नागपूर	चित्तूर सिंह शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी आश्रमशाळा), बेलदा, जि. नागपूर

५९	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उमरी, जि. नांदेड	संतकवी दासगणू शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उमरी, जि. नांदेड
६०	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अर्धापूर, जि. नांदेड	स्वातंत्र्यसेनानी लक्ष्मीकांत देशमुख शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अर्धापूर, जि. नांदेड
६१	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भोकर, जि. नांदेड	स्वातंत्र्यसेनानी डॉ. दासराव साकळकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भोकर, जि. नांदेड
६२	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बिलोली, जि. नांदेड	श्रीधर स्वामी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बिलोली, जि. नांदेड
६३	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धर्माबाद, जि. नांदेड	हुतात्मा गोविंदराव पानसरे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धर्माबाद, जि. नांदेड
६४	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हदगाव, जि. नांदेड	वैराग्यमूर्ती दत्ता बापू शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हदगाव, जि. नांदेड
६५	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हिमायतनगर, जि. नांदेड	महर्षी कपिल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हिमायतनगर, जि. नांदेड
६६	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लोहा, जि. नांदेड	वीर माधवराव नळगे औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लोहा, जिल्हा नांदेड
६७	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुखेड, जि. नांदेड	स्वातंत्र्य सेनानी राजासिंह हरिसिंह चौव्हाण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुखेड, जि. नांदेड
६८	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नायगाव, जि. नांदेड	परमवीर चक्र विजेता कॅप्टन गुरबचन सिंह सलारिया शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नायगाव, जि. नांदेड
६९	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, माहूर, जि. नांदेड	हिरकणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, माहूर, जि. नांदेड
७०	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, (आदिवासी आश्रमशाळा), बोरीपाडा, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक	आयुर्वेदाचार्य रघुनाथ जाधव महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, (आदिवासी आश्रमशाळा), बोरीपाडा, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक
७१	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सिन्नर, ता.सिन्नर, जि.नाशिक	हुतात्मा विनायक नारायण देशपांडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सिन्नर, ता.सिन्नर, जि.नाशिक
७२	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पालम, जि. परभणी	संत मोतीराम महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पालम, जि. परभणी
७३	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पूर्णा, जि. परभणी	कृषिभूषण स्व.अॅड.गंगाधर (दादा) पवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पूर्णा, जि. परभणी
७४	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मानवत, जि. परभणी	दिव्यचैतन्य महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मानवत, जि. परभणी

७५	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, परभणी, जि. परभणी	गोंधळ महर्षी राजाराम बापू कदम, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, परभणी, जि. परभणी
७६	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पाथरी, जि. परभणी	स्वातंत्र्य सैनिक दिगंबरराव चौधरी भारस्वाडकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पाथरी, जि. परभणी
७७	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सेलू, जि. परभणी	महर्षी वाल्मिकी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सेलू, जि. परभणी
७८	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सोनपेठ, जि. परभणी	मच्छिंद्रनाथ महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सोनपेठ, जि. परभणी
७९	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आष्टी, जि. बीड	श्री. गुरुलिंग स्वामी जिबकाटे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आष्टी, जि. बीड
८०	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शिरूर कासार, जि. बीड	संत वामनभाऊ महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शिरूर कासार, जि. बीड
८१	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वडवणी, जि. बीड	स्व. महिपतराव गणपतराव कोटुळे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वडवणी, जि. बीड
८२	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धारूर, जि. बीड	महर्षि सुश्रुत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धारूर, जि. बीड
८३	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, माजलगाव, जि. बीड	शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, माजलगाव, जि. बीड
८४	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बुलडाणा, जि. बुलडाणा	श्री पलसिद्ध महास्वामी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बुलडाणा, जि. बुलडाणा
८५	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देऊळगाव राजा, जि. बुलडाणा	संत चोखामेळा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देऊळगाव राजा, जि. बुलडाणा
८६	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव जामोद, जि. बुलडाणा	राजा भर्तूरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव जामोद, जि. बुलडाणा
८७	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मेहकर, जि. बुलडाणा	काशिनाथ नारायण मगर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मेहकर, जि. बुलडाणा
८८	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लोणार, जि. बुलडाणा	परमवीर चक्र विजेता कॅप्टन मनोजकुमार पांडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लोणार, जि. बुलडाणा
८९	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मलकापूर, जि. बुलडाणा	राजे नेमिवंत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मलकापूर, जि. बुलडाणा
९०	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोताळा, जि. बुलडाणा	सेवागिरी बाबा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोताळा, जि. बुलडाणा
९१	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सिंदखेड राजा, जि. बुलडाणा	राजे लखुजीराव जाधव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सिंदखेड राजा, जि. बुलडाणा
९२	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चिखली, जि. बुलडाणा	महाराजा रणजीत सिंह शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चिखली, जि. बुलडाणा

९३	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदुरा, जि. बुलढाणा	महर्षि पाणिनि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदुरा, जि. बुलढाणा
९४	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, संग्रामपूर, जि. बुलढाणा	कल्पना चावला शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, संग्रामपूर, जि. बुलढाणा
९५	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भंडारा, जि. भंडारा	रामभाऊ आसवले शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भंडारा, जि. भंडारा
९६	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लाखांदूर, जि. भंडारा	नामदेवराव दिवटे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लाखांदूर, जि. भंडारा
९७	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोहाडी, जि. भंडारा	परमवीर चक्र विजेता मेजर धन सिंह थापा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोहाडी, जि. भंडारा
९८	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पवनी, जि. भंडारा	महासती बेनाबाई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पवनी, जि. भंडारा
९९	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तुमसर, जि. भंडारा	सम्राट पृथ्वीराज चौहान शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तुमसर, जि. भंडारा
१००	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गोवंडी, जि. मुंबई उपनगर	जामसाहेब मुकादम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गोवंडी, जि. मुंबई उपनगर
१०१	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बाभुळगाव, जि. यवतमाळ	आजीबाई बनारसे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बाभुळगाव, जि. यवतमाळ
१०२	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नेर, जि. यवतमाळ	शहीद किशोर वामनराव कुनगर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नेर, जि. यवतमाळ
१०३	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पुसद, जि. यवतमाळ	लोकनायक बापूजी अणे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पुसद, जि. यवतमाळ
१०४	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उमरखेड, जि. यवतमाळ	हुतात्मा मधुकर चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उमरखेड, जि. यवतमाळ
१०५	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी), कळंब, जि. यवतमाळ	सेनापती लचित बोरफुकन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी), कळंब, जि. यवतमाळ
१०६	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, दिग्रस, जि. यवतमाळ	सर जगदीशचंद्र बोस शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, दिग्रस, जि. यवतमाळ
१०७	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, घाटंजी, जि. यवतमाळ	वर्गीस कुरियन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, घाटंजी, जि. यवतमाळ
१०८	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गुंज, जि. यवतमाळ	डॉ. शान्ति स्वरूप भटनागर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गुंज, जि. यवतमाळ
१०९	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लांजा, जि. रत्नागिरी	लोकनेते शामराव पेजे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लांजा, जि. रत्नागिरी
११०	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, म्हसळा, जि. रायगड	पद्मविभूषण पांडुरंगशास्त्री आठवले शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, म्हसळा, जि. रायगड

१११	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तळा, जि. रायगड	सी. डी. देशमुख शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तळा, जि. रायगड
११२	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदवी, जि. रायगड	हुतात्मा पद्मा ठाकूर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदवी, जि. रायगड
११३	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देवणी, जि. लातूर	गुंडाप्या धनुरे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देवणी, जि. लातूर
११४	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रेणापूर, जि. लातूर	स्वातंत्र्य सैनिक मुर्गाप्या खुमसे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रेणापूर, जि. लातूर
११५	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जलकोट, जि. लातूर	क्रांतिकारी मदनलाल धिंग्रा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळकोट, जि. लातूर
११६	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वर्धा, जि. वर्धा	पांडुरंग सदाशिव खानखोजे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वर्धा, जि. वर्धा
११७	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, समुद्रपूर, जि. वर्धा	ऋषि भगीरथ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, समुद्रपूर, जि. वर्धा
११८	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कारंजा लाड, जि. वाशिम	स्वातंत्र्यसैनिक बंकटलालजी बंग शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कारंजा लाड, जि. वाशिम
११९	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मंगरुळपीर, जि. वाशिम	स्वातंत्र्यसैनिक दामोदरदास राठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मंगरुळपीर, जि. वाशिम
१२०	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रिसोड, जि. वाशिम	रामानुजाचार्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रिसोड, जि. वाशिम
१२१	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मालेगाव, जि. वाशिम	महर्षि नागार्जुन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मालेगाव, जि. वाशिम
१२२	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वाशिम, जि. वाशिम	मादाम कामा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वाशिम, जि. वाशिम
१२३	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कवठेमहाकाळ, जि. सांगली	क्रांतिकारक बाबाराव सावरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कवठेमहाकाळ, जि. सांगली
१२४	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कडेगाव, जि. सांगली	सुमंत मुळगावकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कडेगाव, जि. सांगली
१२५	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, दहिवडी, जि. सातारा	श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, दहिवडी, जि. सातारा
१२६	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वाई, जि. सातारा	तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वाई, जि. सातारा
१२७	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अकलूज, जि. सोलापूर	परमवीर चक्र विजेता मेजर सोमनाथ शर्मा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अकलूज, जि. सोलापूर



१२८	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, करमाळा, जि. सोलापूर	मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, करमाळा, जि. सोलापूर
१२९	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोहोळ, जि. सोलापूर	परमवीर चक्र विजेता नाईक जादू नाथ सिंह शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोहोळ, जि. सोलापूर
१३०	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सांगोला, जि. सोलापूर	परमवीर चक्र विजेता लान्स नाईक करम सिंह शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सांगोला, जि. सोलापूर
१३१	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औढानागनाथ, जि. हिंगोली	शककर्ता शालिवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औढानागनाथ, जि. हिंगोली
१३२	शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कळमनुरी, जि. हिंगोली	वराहमिहिर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कळमनुरी, जि. हिंगोली

२. उपरोक्तप्रमाणे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या नावात बदल करण्यास देण्यात आलेल्या मान्यतेस अनुसरून संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांनी पुढील आवश्यक कार्यवाही करावी.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०११५१६५७०३९९०३ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( भास्कर बनसोडे )

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. राज्यपाल यांचे प्रधान सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई
२. मा. मुख्यमंत्री, यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई
३. मा. उपमुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
४. मा. उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
५. मा. मंत्री (कौ.रो.उ. व ना.) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
६. मा. विरोधी पक्षनेता, विधानपरिषद/विधानसभा, विधानभवन, मुंबई
७. सचिव, कौशल्य , रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, मंत्रालय, मुंबई
८. संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई.

९. सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालय, मुंबई/पुणे/नाशिक/औरंगाबाद/अमरावती/नागपूर,
१०. उपसंचालक, विभागीय मुख्यालय, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मुंबई/पुणे/नाशिक/औरंगाबाद/अमरावती/नागपूर
११. सह/उप संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, संचालनालय, मुंबई
१२. जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय (संचालनालयामार्फत)
१३. निवड नस्ती, व्यशि-३